

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील
सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन २०२४-
२५ या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे
वितरण.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक : विसयो-२०२४/प्र.क्र.३९/विसयो
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ३० सप्टेंबर, २०२४.

वाचा :-

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०१८/प्र.क्र.६२/
विसयो, दि. २० ऑगस्ट, २०१९.
२. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि.०१.०४.२०२४.
३. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.३९/
विसयो, दि.३१.०५.२०२४, २९.०६.२०२४, २९.०७.२०२४ व ०६.०९.२०२४.

शासन निर्णय :-

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रु.१०००,००,००,०००/- (रुपये एक हजार कोटी फक्त) इतकी अर्थसंकल्पिय तरतूद व पावसाळी अधिवेशन- जुलै २०२४ मधील मंजूर पुरवणी मागणी रक्कम रु.१२१५,९४,००,०००/- अशी एकूण रु.२२१५,९४,००,०००/- इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. सदरहू योजनेसाठी मंजूर तरतूदीतून रु.९८७,१६,४०,२७७/- इतका निधी संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरीत करण्यात आला आहे. आता त्यानुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माहे सप्टेंबर व ऑक्टोबर, २०२४ या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम रु.१८८,७२,८१,६५०/- (रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी बाहत्तर लक्ष एक्याऐंशी हजार सहाशे पन्नास फक्त) या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरीत करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे / मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

२. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका/ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे सप्टेंबर, २०२४ पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण (बिम्स) प्रणालीवर करण्यात येत आहे. परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर, २०२४ पासून अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डी.बी.टी. पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी.

३. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ New CO Code वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरीत करण्यात आलेला आहे. त्यांनी

शासन निर्णय क्रमांक : विसयो -२०२४/प्र.क्र.३९/विसयो

वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्हयातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे. सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकार्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे.

४. सदरहू निधीमधून झालेला खर्च "मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, १०४-वृद्ध विकलांग व निराश्रीत व्यक्तींचे कल्याण (०८) (०९) संजय गांधी निराधार अनुदान योजना (कार्यक्रम) (२२३५ अ २९४) ५०-इतर खर्च" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

५. सर्व जिल्हाधिका-यांना कळविण्यात येते की, त्यांनी सदर देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

६. सर्व जिल्हाधिकार्यांना असेही कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकार्यांवर राहिल.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०९३०१७०४४७४७२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रशान्त पुं. वाघ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद
२. सर्व जिल्हाधिकारी.
३. संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
७. वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई
८. सह सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवड नस्ती, विसयो.

विवरणपत्र			
शासन निर्णय क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.३९/विसयो, दिनांक :- ३० सप्टेंबर, २०२४			
संजय गांधी निराधार अनुदान योजना (२२३५ ए २९४)			(रुपये रुपयात)
अ.क्र.	जिल्हा	नियंत्रक अधिकारी क्रमांक	सप्टेंबर व ऑक्टोबर, २०२४
१	२	३	४
१	मुंबई शहर	N००२८	२६६८०००
२	मुंबई उपनगर	N००२९	८५८७५००
३	ठाणे	N००३६	२०००००००
४	रायगड	N००१२	२५४८०९००
५	रत्नागिरी	N००२३	३४८९००००
६	सिंधुदूर्ग	N००१८	२१००००००
७	पालघर	N००३७	२०००००००
	कोंकण विभाग		१३२६२६४००
८	नाशिक	N०००६	६०००००००
९	धुळे	N००२६	३०००००००
१०	जळगाव	N००१०	१२०००००००
११	अहमदनगर	N००३०	५०००००००
१२	नंदुरबार	N००२७	१७१५१०००
	नाशिक विभाग		२७७१५१०००
१३	पुणे	N००४०	८६००००००
१४	सोलापूर	N००१९	८०००००००
१५	सातारा	N००३२	५०००००००
१६	सांगली	N०००८	५८५०००००
१७	कोल्हापूर	N००३९	१०८००४२५०
	पुणे विभाग		३८२५०४२५०
१८	नागपूर	N००१४	१३०००००००
१९	वर्धा	N००२५	४०००००००
२०	चंद्रपूर	N००२१	६०००००००
२१	भंडारा	N००३३	४०००००००
२२	गडचिरोली	N००१३	२५००००००
२३	गोंदिया	N००२४	४०००००००
	नागपूर विभाग		३३५००००००
२४	अमरावती	N००११	११०००००००
२५	अकोला	N००४१	९०००००००
२६	यवतमाळ	N०००७	५०००००००
२७	बुलढाणा	N००३८	१००००००००
२८	वाशिम	N००२२	२०००००००
	अमरावती विभाग		३७०००००००
२९	औरंगाबाद	N००३५	१००००००००
३०	बीड	N००३४	५०००००००
३१	नांदेड	N००३१	३०००००००
३२	परभणी	N००१६	४०००००००
३३	उस्मानाबाद	N००२०	६०००००००
३४	जालना	N००१५	५०००००००
३५	लातूर	N०००९	३०००००००
३६	हिंगोली	N००१७	३०००००००
	औरंगाबाद विभाग		३९०००००००
	एकूण		१८८७२८१६५०